

अतिवृष्टीमुळे पिणीत झालेल्या आदिवासी कुटुंबाना
न्युकिलअस बजेट मधून आर्थिक मदत करणारात..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.न्यूबयो-२००५/प्र.क्र.८८/का.५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १८ ऑगस्ट.२००५

- वाचा :**
- १) शासन निर्णय, आ.वि.वि.क्र. : न्यूबयो-२०००/प्र.क्र.१४३ (अ)/का.५, दि.३१ मे.२००१
 - २) अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांचे क्र.न्यूबयो-२००५/प्र.क्र. / का.५/३६२९, दि.२९ जूलै.२००५चे पत्र.
 - ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांचे क्र.नियो-२००५/प्र.क्र./का-२/ न्यू-१ दि.६.८.२००५ व दि.६.८.२००५ चे पत्र.

शासन निर्णय :- दि.२३ जूलै.२००५ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ब-याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात वित्त तसेच जिवीतहानी झालेली आहे. या आपत्तीमध्ये आदिवासी कुटुंबाचे सूक्ष्म मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आपदग्रस्त आदिवासी कुटुंबांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टीने न्युकिलअस बजेट मधून प्रति आदिवासी कुटुंबास रु. ४,५००/- घर्चाची आर्थिक मदत "विशेष बाब" म्हणून उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

२. आता शासन निर्णय, क्र.न्यूबयो-२०००/प्र.क्र.१४४ (अ) /का.५, दि.३१ मे.२००१ च्या मधील परि. क्र.४ (ड) च्या अधीन राहून एकवेळची "विशेष बाब" म्हणून न्युकिलअस बजेटमधून खालील जीवनावश्यक वस्तूची खरेदी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून आदिवासी कुटुंबास पुरविण्यासाठी प्रति आपदग्रस्त कुटुंबास रु.४५००/- घर्चाचा पैकेज मंजूर करण्यास शासन मंजूरी देत आहे. विभागनिहाय खरेदीची कार्यवाही संबंधीत अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी करायी. या मंदर्भातील समन्वय व पर्यवेक्षणाची जबाबदारी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहील.

| अ.क्र. | वस्तूचे नांव | एकूण अंदाजित किंमत रुपये |
|--------|---|--------------------------|
| १ | तांदूळ (१०० किलो) / गढू ५० किलो + तांदूळ ५० किलो | १२००/- |
| २ | तूरडाळ (२५ किलो) | १०००/- |
| ३ | मिरची, मसाला व इतर वस्तू | १५०/- |
| ४ | गोडेतेल (५ किलो) | २५०/- |
| ५ | पातेले. २ नग (५ माणसांचे जेवण होण्याच्या क्षमतेचे) | १५०/- |
| ६ | १० लि. क्षमतेची स्टील टार्की (पाणी साठविण्यासाठी) | ४००/- |
| ७ | पॉलीथिन शीट (६' X ४') छप्परासाठी | ३००/- |

| | | |
|--------|---|--------|
| ८ | सोलापुर चादरी (२ नग) | १५०/- |
| ९ | बादली (१ नग) | ५०/- |
| १० | चटई | १५०,- |
| ११ | पत्राची पेटी (सामान ठेवण्यासाठी) / धान्य कोठी | २००/- |
| १२ | गेंग्रे श्वकम | ५००/- |
| एकूण : | | ४५००/- |

३. सदर योजनेवर खर्च न्युकिलअस बजेट योजनेतार्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून भागविण्यात येवून तो "मागणी क्रमांक टी-५ -२२२५- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-०३- जनजाती उपयोजना क्षेत्राकरिता केंद्रवर्ती अर्थसंकल्प- २० इतर खर्च (०१)(०१) राज्य योजनातार्गत योजना (२२२५ १७०४) " या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर यांनी त्यांच्या कार्यक्रमातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपदग्रस्त आदिवासी कुटुंबांची यादी प्राप्त करून घेवून त्यांना उक्त योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.

५. सदर मदत महसुल व वन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या मदतीव्यतिरिक्त अतिरिक्त मदत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशनुसार य नावांने



(कृ.मा. पवार)
सह सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी भूशोधन व प्रांशक्षण संस्था, पुणे

विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ पुणे /औरंगाबाद/ अमरावती/ नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/नागपूर/ अमरावती


महालेखापाल महाराष्ट्र राज्य ३ मुंबई /महाराष्ट्र राज्य २ नागपूर

व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी उपयोजना) नाशिक

सर्व जिल्हाधिकारी

सर्व प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व कक्ष अधिकारी / अवर सचिव/ उप सचिव/ सह सचिव, आदिवासी विकास विभाग 

मा. मंत्री/ राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव / मा. सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई निवड नस्ती का.५ आदिवासी विकास विभाग